Donear House, Plot No. A-50, Road No. - 1, MIDC., Andheri (E), Mumbai - 400 093. Tel : 022 - 68348100 (Board Line) | Fax : 022 - 68348313 E: info@donear.com Web: www.donear.com CIN : L99999MH1987PLC042076

Donear/SECD/SE/2022/038

August 27, 2022

To,

The Manager, Corporate Relations Department, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: 512519

Symbol: DONEAR

Sub: Newspaper Advertisement Intimation for holding of 36th Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM").

Ref: Disclosure under Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir / Madam,

We enclose herewith the copies of newspaper advertisements for intimating the Shareholders that the 36th AGM of the Company will be held on Wednesday, September 21, 2022 at 3.00 p.m. (IST) through VC/ OAVM published in "The Free Press Journal" (English Daily) and "Nav Shakti" (Marathi Newspaper) on August 27, 2022.

The newspaper advertisements are also available on the website of the Company at https://donear.com/investor.

Please take the above on your record and disseminate the same for the information of Investors.

Thanking You,
Yours faithfully,
For Donear Industries Limited

Sachin Gupta Company Secretary A35645

Encl.: As Above



CHITTARANJAN LOCOMOTIVE WORKS E-TENDER NOTICE

nders are invited for and on behalf of the President of India for the following works: [A] Tender Notice No.: CLW DKAE-WC-570-EQUIP-66. Sl. No.: (01). Tender No.: CLW-DKAE-WC-570-EQUIP-66. Name of the work: A part of equipment mounting work in 66 nos. WAG-9H locomotive at ELAAU/Dankuni Tender value (Rupees): 71,26,468.00 Rupees Seventy One Lakhs Twenty Six Thousand Four Hundred and Sixty Eight) only. Cost of tender document (Rupees): 5,000.00 (Rupees Five thousand only) Earnest Money/Bid Security (Rupees): 1,42,500.00 (Rupees One Lakh Forty Two Thousand and Five Hundred) only. **Period** of completion: 12 (twelve) months [B] Tender Notice No.: CLW-DKAE-WC-570-E70CAB-64. Sl. No.: (01). Tender No.: CLW-DKAE-WC-570-E70CAB-64. Name of the work: Cab furnishing activities and E-70 panel mounting & its complete connections activities in 64 nos. WAG-9H locomotive at ELAAU/Dankuni. Tender value (Rupees): 1,06,79,937.61 (Rupees One Crore Six Lakhs Seventy Nine Thousand Nine Hundred Thirty Seven and Paisa Sixty One) only. Cost of tender document (Rupees): 5,000.00 (Rupees Five thousand only) Earnest Money/Bid Security (Rupees): 2,03,400.00 (Rupees Two Lakhs Three Thousand and Four Hundred) only Period of completion: 12 (twelve) months NOTE: For BOTH Sl.No. [A] & [B]: (i) Complete details can be seen in the Railways website www.ireps.gov.in (ii) Contact Number: 03212-230003 (iii) Date of closing of tender 14.09.2022 at 12:00 hrs.

PR4-208 AWM/Planning/Dankuni Like us on: www.facebook.com/clwrailways

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that I am investigating the TITLE of MRS. SONIA RAMESH GURNANI, being the Owner in respect of all that piece and parcel of land or ground bearing Survey No. 23/2 vide C.T.S. No. 202 (Adm. 379 Sq.Meters as per 7/12 Extracts and Adm. 375.50 Sq.Meters as per Property Register Card) of AMBIVALI, Taĺuka ANDHERI, District MUMBAI SUBURBAN; ANY ONE EITHER having or claiming any kind of share, right, title, interest, claim or possession in respect of the said property or any part or portion thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, partition, release, family arrangement, trust muniment. inheritance possession, easement, tenancy, encumbrance, loan, advances requisition, acquisition, lease, lien decree/order/injunction/ attachment of any court of law/tribunal/revenue/statutory authority or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof within 14 (fourteen) days of the notice, failing which, the claims of such person, if any, will be deemed to have been waived forever and not binding on the said Owner.

DATED: 26-08-2022 SONAL KOTHARI, ADVOCATE, HIGH COURT. 1, LE-MIDAS CHS Ltd. Ramchandra Lane Malad (W), Mumbai-400 064 advsonalkothari12@gmail.com 9820300116

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public that my clients Mr Hemant Roshanlal Kothari, Mr. Harshad Roshanlal Kothari and Roshanlal Maganlal Kothari wanted to purchase the Flat No. 10 on 3rd Floor, at Sion Shree Krishnalaya Co-op. Hsg. Soc. Ltd. A-wing in the known "Krishnalava". N. S. Mankikar Marg, Chunabhatti (West) Sion Mumbai-400 022 free from anv claim and encumbrances. My client had executed registered agreement dated 18/08/2022 with Vendor 1) Bhavana Pankai Shah and 2) Pnakaj Mohanlal Shah. 1) Bhavana Pankaj Shah and 2) Panakaj Mohanlal Shah purchased the said flat from Mrs. Usha Umesh Kotak and Mr. Umesh Kanivalal Kotak by the Registered Deed of transfer dated 31st/01/2013. 1) Mrs. Usha Umesh Kotak and Damyanti Kaniyalal Kotak had iointly purchased the said flat from Mr. Manish Navnitlal Mehta by Registered Sale deed Dated 27/04/2009. After death of one of previous owner Damyanti Kaniyalal Kotak her all legal heirs 1) Kanivalal Ramdas Kotak-husband, 2) Chetan Kaniyalal Kotak-Son 3) Maya Kaniyalal Kotak-daughter, 4) Falguni Dharmesh Chandrani-daughter and 5) Julie Shashank Shrivastava by registered Release Deed dated 5/08/2009 released their legal heir ship right of said flat in favour of Umesh Kaniyalal Kotak and he became 50% joint owner of said flat along with her wife Mrs. Usha Umesh Kotak. Now my client wanted to purchase the said flat therefore If any other legal heirs if any of Late Damyanti Kaniyalal Kotak except above legal heirs have any claim in respected thereof by way of heir ship right/ Inheritance right, Possession howsoever in the said flat are hereby requested to here in above address of lawyer inform the same with adequate evidence in writing to the undersigned having their office at within 7 days from the date hereof, failing which the claim/s if any, of such legal heir/s, person/s will be considered to have been waived and/or

Place: Mumbai Dated: 27.08.2022

completed.

Shailesh V. More **Advocate High Court**

Sd/

Date: August 26, 2022

abandoned and sale shall be

Entertainment Society of Goa

Maquinez Palace, Old GMC Precinct, Campal, Panaji - Goa 403 001 Ph. No. 0832 - 2428111

Ref no: ESG/PR/53IFFI2022/Advt/6484 Date: 26-08-2022

TENDER NOTICE (E-tender Mode Only)

The Entertainment Society of Goa (ESG), Panaji - Goa invites E-Tender for the below mentioned work for ESG and for 53rd IFFI 2022

"Appointment/Empanelment of Air Travel Agency for Entertainment Society of Goa and for 53rd IFFI 2022'

For detailed advertisement visit www.esg.co.in

DI/Advt/900/2022

Chief Executive Officer Entertainment Society of Goa

FEDERAL BANK

The Federal Bank Ltd. Branch KALYAN, (Chandulal J Joshi Complex. Vasant Vihar, V. P. Road, Kalyan (W)-421301, Phone number 0251-2314010/2314020 and

email id kyn@federalbank.co.in) CIN: L65191KL1931PLC000368, Website: www.federalbank.co.in

Notice is hereby given to the public in general and the account holders in particular that e-auction of the pledged gold ornaments in the below mentioned accounts will be conducted by Federal Bank Ltd., on 13-09-2022 through online portal, https://gold.samil.in. Interested buyers may log on to the auction portal for further information. In case e -auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without

Sr. No.	Branch	Account No.
1	Kalyan	15426100131192
2	Kalyan	15426100131184
3	Kalyan	15426100129980
4	Kalyan	15426100129972
5	Kalyan	15426100111848
6	Kalyan	15426100133842
7	Kalyan	15426100111681
8	Kalyan	15426100126481
9	Kalyan	15426100123785
10	Kalyan	15426100128008

Place : Kalyan Date: 26-08-2022

Authorised Signatory



SYSTEMATIX CORPORATE SERVICES LIMITED

CIN: L91990MP1985PLC002969 **Regd. Office**: 206-207, Bansi Trade Centre, 581/5, M.G. Road, Indore - 452001 (M.P.)

Email: secretarial@systematixgroup.in | Website: www.systematixgroup.i Corp. Off: The Capital, "A" Wing, 6th Floor, No.603-606, Plot No. C-70, G' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051 Tel:(022) 66198000 Fax:(022) 66198029 NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE

AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, September 29, 2022 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. Members may note that the Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circulars dated May 5, 2022, December 14, 2021, December 08, 2021, January 13, 2021, May 5, 2020, April 13, 2020 and April 8, 2020 and Securities and Exchange Board of India (SEBI) Circulars dated May 13, 2022, January 15, 2021 and May 12, 2020 (collectively referred to as "Circulars") permitted holding AGM without physical presence of the members. In compliance with the aforesaid Circulars members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Detailed instructions for attending the AGM through VC/OAVM is given in Notice.

The Notice of AGM along with Annual Report 2021-22 will be sent electronically to those members whose e-mail address is registered with the Company Depositories in accordance with the aforesaid Circulars. As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members may note that Notice along with Annual Report for FY 2021-22 will be available on website of the Company, i.e. Https://www.systematixgroup.in and website of BSE Limited, i.e. https://www.bseindia.com

Members who have not yet registered their e-mail addresses with Company are requested to get the same registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA), Detailed process for registration of e-mail address with the Company/RTA is given in Notice of Annual General Meeting. Additionally, Members who are holding shares in physical form or who have not registered their-mail addresses with Company may obtain Login credentials for attending AGM through VC/OAVM and vote for the resolutions proposed in the Notice. Detailed process for obtaining Login credentials for e-voting for the resolutions proposed in the Notice is given in Notice of AGM.

For registering mandates for receiving dividends, Members whose shareholding is in electronic mode are requested to direct notifications about change of address and updates about bank account details to their respective depository participants(s) (DP). Members whose shareholding is in physical mode are requested to update/complete bank details by submitting the requisite documents to RTA at Cameo Corporate Services Limited, Subramanian Building, Vth Floor, No.1, Club House Road, Chennai-600 002 and their email id is: investor@cameoindia.com and their contact no: 044-28460390. Members are requested to opt for and utilize the Electronic Clearing System (ECS)

By order of the Board **Systematix Corporate Services Limited**

Dated : August 26, 2022 Place : Mumbai

. Sd/-Nikhil Khandelwal Chairman & Managing Director DIN: 00016387

DONEAR **DONEAR INDUSTRIES LIMITED**

CIN: L99999MH1987PLC042076 Regd. Office: Donear House, 8th Floor, Plot No. A-50, Road No. 1, MIDC, Andheri

(East), Mumbai - 400 093 Tel. No. 022 6834 8100 Fax No. 022 6834 8313;

Email: investor@donear.com; Website: www.donear.com

NOTICE OF THE 36th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of Donea stries Limited ("the Company") will be held on Wednesday, September 21 2022 at 3:00 p.m. (IST) through video-conferencing ("VC")/ other audio-visual mear ("OAVM"), to transact the businesses, as set out in the Notice of the AGM. The Company has sent AGM Notice along with the Annual Report of the Company fo FY 2021-22 on Friday, August 26, 2022, only through electronic mode, to those member whose email-ids have been registered with the Company/ Depositories as on the cut-off date i.e. Friday, August 19, 2022, in compliance with the Circulars/ guideline: issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India The aforesaid documents are also available on the Company's website www.donear.com/investor, websites of the Stock Exchanges i.e. www.nseindia.con and <u>www.bseindia.com</u> and website of the e-voting service provider i.e. Nationa Securities Depository Limited ('NSDL') at <u>https://www.evoting.nsdl.co</u>m/.

Members, holding shares as on the cut-off date for e-voting i.e. Wednesday September 14, 2022, may cast their votes, electronically, on the businesses set out in the AGM Notice, by referring to procedure for remote e-voting and e-voting at the AGM given in the AGM Notice, and also available on the e-voting website of NSDL https://www.evoting.nsdl.com/.

The remote e-voting period sha<mark>ll</mark> commence on Saturday, September 17, 2022 (09:00 A.M. IST) and ends on Tuesday, September 20, 2022 (5.00 P.M. IST). The remote e voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them as on the cut-off date for e-voting. Members can cast their votes on the businesses set out in the AGM Notice either through remote e-voting facility made available on the above dates, or through voting facility made available at the AGM.

Members who have already cast their votes through remote e-voting shall not be entitled to cast their votes again at the AGM. Any person/entity, who have not registere their email Id in the Company's records and holds equity shares as of the cut-off dat for e-voting i.e. Wednesday, September 14, 2022 may obtain their Login Id and password for e-voting by following the instructions given in the AGM Notice or by sending an email to NSDL at <u>evoting@nsdl.co.in</u>. However, if a person/ entity is already registere with NSDL for remote e-voting then they can use their existing User Id and passwo or casting their votes.

n case of any enquiry/ guidance, in respect of remote e-voting and attending the AGM through electronic means, please refer to the Frequently Asked Question (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at th lownload section of www.evoting.nsdl.com or call on toll free nos.: 1800 1020 990. 800 224 430 or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievance connected with facility for e-voting, please write Email at: evoting@nsdl.co.in, o ontact on Toll free Nos: 1800 1020 990/ 1800 224 430.

The Board at its meeting held on Saturday, May 28, 2022, has recommended a fina dividend of \overline{t} 0.20/- per equity share of face value of \overline{t} 2/- each for FY 2021-22, subject to approval of the members at the 36th AGM of the Company. The final dividend will be paid to the members of the Company who hold shares as on the record date i.e Wednesday, September 14, 2022. Members are requested to refer Company communication in relation to TDS on dividend payment and related forms/declaration: hereto which is also hosted on the Company's website at <u>www.donear.com/investor</u>

Sachin Gupta Company Secretary and Compliance Officer



PUBLIC NOTICE

RENAISSANCE GLOBAL LIMITED

RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN: L36911MH1989PLC054498

Regd. Office: Plot No. 36 A & 37, Seepz, Andheri (E), Mumbai - 400096

Tel: 022- 4055 1200 | Fax: 022-2829 2146

Web: www.renaissanceglobal.com | Email: investors@renaissanceglobal.com NOTICE TO SHAREHOLDERS

(Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)) (As per Section 124(6) of the Companies Act, 2013)

Members are hereby informed that in terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the IEPF Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016 as amended to date, the shares, on which dividend has not been claimed or paid for seve consecutive years from the dividend declaration date, are liable to be transferred to the Demat account provided by the IEPF Authority, constituted by the Government of India under Section 125 of the Companies Act, 2013.

As per the said rules, the Company has sent individual communication at the lates

available address of the shareholders whose shares are liable to be transferred to IEPF account for taking appropriate action and submitting requisite documents to claim the inpaid dividend before its transfer to IEPF Demat Account. Shareholders are advised to forward the requisite documents as mentioned in the said communication to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) M/s. Link Intime India Pvt. Ltd. The list of such shareholders who have not encashed/claimed their dividends for last seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to IEPF Demat account is displayed on website of the Company <u>www.renaissanceglobal.com</u>. Notice is hereby given that in the absence of receipt of valid documents/claims from the concerned shareholder(s) by the date mentioned in the communication, the Company would be initiating the process of transferring said shares to IEPF Demat account without any further notice, in accordance with the said Rules. Once these shares are transferred by the Company to IEPF, no claim shall lie against the Company or RTA However, the Shareholders may claim such shares by making an application to IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the IEPF Rules. The said form is available on the IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For any other information / clarification on this matter, the concerned shareholders may write to the Company at investors@renaissanceglobal.com or contact our RTAM/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 Tel. No.: (022) 49186270, e-mail: iepf.shares@linkintime.co.in.

By order of the Board For Renaissance Global Limited

Place: Mumbai Date: August 26, 2022

CS Vishal Dhokar Company Secretary & Compliance Officer

BRADY & MORRIS ENGINEERING CO. LTD

CIN: L29150MH1946PLC004729 Regd. Office: Brady House, 4th Floor, 12/14 Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001 Tel. No.: 022-22048361- 65; Fax No.: 022-22041855 Website: www.bradymorris.in; Email Id: bradys@mtnl.net.in

OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM.

Notice to the Shareholders

NOTICE is hereby given that the 76th Annual General Meeting (AGM) of the Members of Brady & Morris Engineering Co. Ltd. (the Company) will be held on Friday, September 23, 2022 at 11.45 a.m. (IST) through Video conferencing (VC)/other Audio-Visual Mean

n view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs vide General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 and 02/2022, dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR /P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD 2/CIR/P/2021/11 and SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the 76th AGM of the Members of the Company will be through VC/OAVM.

In compliance with the above mentioned Circulars, the Notice of the AGM and Annual Report for FY 2021-22 will be sent electronically by the Company to those Members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 76th AGM and the Annual Report for FY 2021-22 will be also available at the websites of the Company (www.bradymorris.in), BSE Limited (www.bseindia.com). The AGM Notice will also be disseminated on the website of CDSL (agency for providing the Remote e Voting facility and e-voting system during the AGM i.e. www.evotingindia.com.) Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of AGM. Members who have not registered their email ddresses are requested to register the same for receiving all communication from time to time including Annual Report, Notices, etc. from the Company electronically

Accordingly, to update the details with the company the following procedure may be

- The Members holding shares in physical form who have not registered their ema addresses with the Company/RTA may get registered their email addresses, at https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx by providing details such as Select company name from drop box, Folio Number, certificate Number Shareholder name, PAN, mobile number, email id and also upload the image of share certificate and PAN card in PDF or JPEG format (upto 1MB). The facility for registration of bank details for the members holding shares in physical form are also available a https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx by providing details such as Bank account no, bank name, IFSC code and also upload self-attested cancelled $cheque \ leaf \ along \ with \ request \ letter \ duly \ signed \ in \ PDF \ or \ JPEG \ format \ (Up to \ 1MB).$
- The Member holding shares in Demat form are requested to register their email addresse with their respective Depository Participant. Further, the Member may temporarily register their e-mail addresses with the Company/RTA, at https://www.bigshareonline.com/ InvestorRegistration.aspx by providing details such as DP D/Client ID, shareholder name PAN, Mobile no, email id. It is clarified that for permanent registration of e-mail address the members are requested to register the same with their respective Depositor participant.

For and on behalf of the Board BRADY & MORRIS ENGINEERING CO. LTD

Place: Mumbai

Date: August 26, 2022

PAVAN G. MORARKA CHAIRMAN (DIN: 00174796)

BEFORE THE HON'BLE ARBITRATOR APPOINTED UNDER THE POWERS DELEGATED BY CENTRAL REGISTRAR, NEW DELHI (U/S 84 of the Multi State Co-operative Societies Act, 2002.) ARBITRATION CASE NO. ARB/NKGSB/SVT/049 of 2022

NKGSB CO-OPERATIVE BANK LTD. Having its registered office at, 361, LAXMI ŠADAN, V. P. ROAD, GIRGAUM, MUMBAI-400 004

V/S

....Disputants

M/s. B. P. Sangale Construction Pvt. Ltd. & Ors. ...Opponents

To, M/s. Resonance Realtors & Infra Developers Pvt. Ltd. [Opponent No. 2] Companies incorporated under Indian Companies Act 1956 having its Registered office at :-

Sai Chamber, Plot No. 54, Sector No. 23, Transport Nagar, Nigdi, Pune-411 044. Mr. Sumeet Babasaheb Dhumal [Opponent No.4] Renuka, Plot No. 135, Sector No. 27/A,

Near Hutatma Chowk, Near Camp Education High School, Nigdi Pradhikaran, Pune-411 044 Mr. Babasaheb Nivrutti Dhumal (Deceased)

Since Deceased through Legal Heirs :-Smt. Jyoti Babsaheb Dhumal [Opponent No. 5(a)] Smt. Shalini Babsaheb Dhumal

[Opponent No. 5(b)]
Mr. Siddharth Babsaheb Dhumal [Opponent No. 5(c)] Mr. Sumit Babsaheb Dhumal

[Opponent No. 5(e)] Mr. Manesh Babsaheb Dhumal [Opponent No.5(f)] Mrs. Gayatri Chetan Dahanukar

[Opponent No.5(g)] All residing at :-Renuka, Plot No. 135, Sector No. 27/A, Near Hutatma Chowk, Near Camp Education High School, Nigdi Pradhikaran, Pune-411 044.

WHEREAS NKGSB Co-op. Bank Ltd., Mumbai has instituted the above Arbitration case under Section 84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002 against you. The Disputants have sought the following reliefs:

a) Adjudicating the present dispute under Sec.84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002 and to declare that the Opponents are jointly and severally liable to pay to the Disputants an amount of Rs. 2,18,93,960=95 together with further interest thereon from 01/07/2022 till payment, interest being compounded every month and that.

b) For such further and other reliefs to be granted as may be necessary in the ends of justice.

You are hereby summoned to appear before me in my Chamber at Gokul Niwas, 1st Floor, Ranade Road, Near Railway Station, above Big Sale Shop, Dadar (W), Mumbai-400 028 in person or by a pleader or by an Advocate duly instructed and able to answer all material questions relating to the Arbitration case on such questions on 15th Day of September, 2022 at 11.00 a.m. and further to answer the claim

TAKE NOTICE that in default of your appearance on the day, time and place before mentioned herein above, the Arbitration case will be heard and determined ex-parte.

Given under my hand and seal this 11th day of August, 2022.

(S. V. Tinaikar) ARBITRATOR

negotiating to purchase from SMT NALINI DANDHEKAR Wife of MR. BHALCHANDRA DANDEKAR of the property described in the schedule herinbelow.

Any person having any claim of

right in respect of the said property

by way of inheritance, mortgage sale gift, lease, lien, charge, trust tenancy maintenance, easement or otherwise howsoever is hereby equired to make the same known in writing to the undersigned at the office for postal correspondence at - AVC & ASSOCIATES Advocates, A/104, Ridhi Sidhi Complex, Adjacent to S.T. Depot, M. G. Road, Borivali (East), Mumbai-400 066 within 14 days from the date hereof otherwise the negotiation if finalized will culminate in the transaction of sale in respect of the said property without reference to such and the same if any, shall be considered as waived. **SCHEDULE**

All That piece and parcel of land together with structures standing thereon bearing survey no.92 Hissa No.9 (part) CTS No.600 600/1 to 600/3 and 604 (part corresponding to of the Village Borla, Taluka Kurla, Mumbai Suburban District together with structures standing thereof known as "SAIDHAM NIWAS & DANDHEKAR NIWAS".

AVC & ASSOCIATES A-104, Ridhi Sidhi Complex Adjacent to S.T. Depot M. G. Road, Borivali (East Mumbai 400 066 Tel: 28901166/9867808773 Email:avcassociates2001@gmail.com

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that I am

investigating the TITLE of MR. RAJESH VILAS SAMANT, Being the co-owner to the extent of 20% undivided share (by way of registered Gift Deed, dated 06-05-2013 from MR. VILAS DINKAR SAMANT) in respect of all that non-agricultural land or ground bearing Plot No.103 being C.T.S. No. 62, 62/1 to 3 (in aggregate Adm. 546.60 Sq.Meters as per Property Register Card) of Village: MALAD-SOUTH, Taluka : BORIVALI, District : MUMBAI SUBURBAN: togetherwith Building standing thereon known as ASHIRWAD (consisting of Ground + First Upper Floors occupied with land owners/tenants) situate at Liberty Garden Road No. 1, Malad(W), Mumbai-400 064; ANY ONE EITHER having or claiming any kind of share, right, title, interest claim or possession in respect of the said 20% undivided share in the said property or any part or portion thereof by way of sale exchange, mortgage, charge, gift, partition, release, family arrangement, trust, muniment inheritance, possession easement, tenancy, right of way, encumbrance, loan, advances requisition, acquisition, lease, lien decree/order/injunction/ attachment of any court of law/tribunal/revenue/statutory authority or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof within 10 (ten) days of the notice, failing which the claims of such person, if any will be deemed to have been waived forever and not binding on the said Owner and thereafter the aforesaid Owner may negotiate with any prospective buyer/s in respect of the said property (to the extent of 20% undivided share) with rights therein. DATED 26-08-2022

ADVOCATE AJIT SINGH, 104, Mukund Park CHS. Ltd. Shital Nagar, Mira Road (E) Thane-401 107 advajit@hotmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients Mr. Faisal Yusuf Motorwala and **Mrs. Navida Fasial Motorwala** intend to Purchase from Mr. Irfar Abdulhafeez Hakim the Flat No.232 on 23rd Floor in Kalpataru Height Co-Operative Housing Society LTD., Dr.Anandrao Nair Marg, Agripada Mumbai-400011 along with 2 Car Parking space No. 159 & 160 on P-1 Level along with 5 fully paid up Shares of Rs. Fifty each numbered from 226 To 230 both Inclusive Bearing share certificate No.30 standing on land bearing C.S.No 1903 (part) & 1904 (part) of Byculla Division the details of which are mentioned in the Schedule below. More particularly described in the Schedule hereunder written, free from all encumbrances on the terms and conditions agreed upon by and between them Any person/s having any claim right, title or interest in the said shares

Any person/s naving any claim right, title or interest in the said shares and/or the flat by way of sale, mortgage, trust, lien gift, charge, possession, inheritance, lease, maintenance, easement or otherwise are hereby required to inform the undersigned in writing having their office at Office No. 87, Ground Floor, Ashoka Shopping Centre, L.T. Marg, Mumbai 400 001 together with supporting documents, if any, within 10 days from the date of publication hereof, failing which such claim if any shall be considered as waived and our clients will proceed to complete the transaction. SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Residential premises Flat No.232 on 23rd Floor in Kalpataru Heights
Co-Operative Housing Society LTD., Dr.Anandrao Nair Marg, Agripada,
Mumbai-400011 along with 2 Car Parking space No. 159 & 160 on P-1

Level standing along with 5 fully paid up Shares of Rs.Fifty each numbered from 226 To 230 both Inclusive Bearing share certificate No.30 standing on land bearing C.S.No 1903 (part) & 1904 (part) o Byculla Division, within limits of Brihan Mumbai Municipal Corporation in the Registration district and Sub district in the State of Maharashtra Mumbai, dated 27th day of August, 2022.

Adv. Usama A. Memor Memon & Co. Advocates & Associates

Arshiya

Reg Off: 205, 2nd Floor, Ceejay House, Shiv Sagar Estate, F-Block, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018

T: +91 22 42305500/02 F: +91 22 4230 5555 E-mail: info@arshiyalimited.com | Website: www.arshiyalimited.com

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING OF **ARSHIYA LIMITED**

NOTICE is hereby given that the 41st (Forty First) Annual Genera Meeting (AGM) of the members of ARSHIYA LIMITED will be held on Tuesday, 27th September, 2022 at 03:00 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses(es) that will be set forth in the notice conve the said AGM

n view of the ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) vide its General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31 2020 General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 (collectively "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (collectively "SEBI Circulars"), have permitted Companies to conduct Annual General Meeting ('AGM'/'the Meeting') through VC/ OAVM, subject to compliance of various conditions mentioned therein. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars and the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder, and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 41st AGM of the Company is being convened and will be conducted through VC.

The Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22, inter-alia, containing Board Report, Auditors Report and Audited Financial Statements will be sent only through electronic mode to all those members who have registered their email address with the Company/Depository Participants in accordance with the aforesaid circulars. Members may note that the Notice of AGM and the Annual Report 2021-22 will also be made available on the website of the Company at www.arshivalimited.com. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In case the members have not registered their email address, they can follow the below procedure:

- The Members holding shares in DEMAT form are requested to register their e-mail address/electronic Bank mandate with their respective Depository Participant.
- Members holding shares in physical mode please provide the necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to teamsecretarial@arshiyalimited.com.

Members whose e-mail IDs are not updated with the Company/Registrar and Share Transfer Agents/Depositor Participants can avail soft copy of the 41st AGM Notice and Annual Report for FY 2021-22 by raising a request to the Company by email at teamsecretarial@arshiyalimited.com.

Members can attend and participate in AGM through VC/OAVM facility provided by NSDL. The instructions for joining the AGM would be provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is also providing remote e-voting facility to all its

members to cast their votes on all the resolutions as set out in the Notice of the 41st AGM. Also, the Company shall be providing the facility for voting through e-voting system during the AGM. The detailed procedure of remote e-voting / e-voting during AGM will be mentioned in the Notice of AGM

For ARSHIYA LIMITED

Place: Mumbai Date: 26th August, 2022

Ajay S. Mittal Chairman & Managing Director

AAVAS FINANCIERS LIMITED

(Formerly known as Au HOUSING FINANCE LIMITED) (CIN:165922RJ2011PLCO34297)

Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020 POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the respective notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the dates mentioned as below.

The borrower and guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the property will be subject to the charge of the AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") for an amount mentioned as below and further interest thereon.

Name of the Borrower	Date & Amount of Demand Notice		Date & Type of Possession
SHAILESH CHIMAN SOLANKI, Mrs. PARUL SOLANKI (A/c No.) LNVIR02217-180063260	19 Nov 21 ₹ 2375183.00/- Dues as on 13 Nov 21	FLAT NO. 203, 2ND FLOOR, BLDG.NO. 02, TANIA EMPIRE, SAIRATH CO-OP. HSG. SOC. ITD, SR NO. 139, NR. MORYA HOTEL,VILLAGE ACHOLE, NALLASOPARA EAST, VASAI, PALGHAR, THANE, MAHARASHTRA Admeasuring 550 Sq. Ft.	Symbolic Possession Taken on 25 Aug 22
Place : Jaipur Date: 27-08-20	022	Authorised Officer Aavas Finan	ciers Limited

e-Tender Enguiry No. CSIDC/MKD/2022-23/69

(A Government of Chhaitisgarh Undertaking) 1st Floor, Udyog Bhawan, Telibandha, Ring Road No. I, Raipur(C.G.) - 492006 Tele Fax : 0771-4057624 Websile : www.csidc.in. Email address:csidc.cg@nic.in, csidc_raipur@yahoo.com Raipur, Dated 26-08-2022

Last data of EMD

CSIDC Ltd., Ratour invites online tenders under Chhattisgarh Goyt, Store Purechase Rule-2002 (As Ammended) for the following items from the Manufacturer or aUthorised distributor for the conclusion of Rate Contract.

The tenderers are required to refer para 20 of form-5 tender documents under CSIDC form-5 where in the list of essential documents which are to be submitted along with Technical Bid Envelope-A is given & also read changes made in general terms & condition as per amendment recently made.

Chhattisgarh State Industrial Development Corp. Ltd.

Annex-1 Sr. No.	No.	Item Description	onlie Submission	(Rs.)	Hemarks
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)
7/19	1	Steel Furniture (General Purpose)	03-10-2022	1,00,000/-	(1) The EMD in the form of
7/19	2	Galvanized Steel Barbed Wire (Non ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	demand dratf favoring CSIDCL Main Office
7/19	3	Galvanized Steel Chain Link Fence Fabric (Non ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	(Receipt a/c) payable at raipur must reach this office physically upto 5.00 PM on
2/5	4	Pressure Cookers (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	last date (as quoted in
10/25-ਟ	5	Sodium Hypochlorite (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	column "D") of online
10/25-ई	6	Ferric Alum (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	submission of tender. (2) The tender documents
23/48	7	PVC Pipe & Fitting (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	can be downloaded from
23/48	8	UPVC Screen & Casing Pipe (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	the portal (website)
40/89	9	Deep Well Hand Pump (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	https://eproc.cgstate.gov.in
40/89	10	Hand Pump Spare Parts (SI Marked)	03-10-2022	1,00,000/-	directly and shall be submitted online only.
29/58	11	RCC Fencing Pole	03-10-2022	1,00,000/-	Submitted of mile of my.
33/65	12	Mosquito Net	03-10-2022	1,00,000/-	
43/94	13	Steel Tree Guard	03-10-2022	1,00,000/-	

The interested tenderers for online submission of tender may contact cgeprocurement site https://eproc.cgstate.gov.in Helpdesk. Operated by Service Provider Agency Mjunction Services Limited. They may reach by using Helpdesk 18004199140 (from 9 AM to 11 PM) (there in press 2 for CG e-Proc) or you can email them at Helpdesk.eproc@cgswan.gov.in Tenderer may contact to CSIDC in working hours to clear their doubt if any before online Submission of the tender. इच्छुक निर्माता एवं अधिकृत प्रदायकर्ता इकाईबाँ, सीएसआईडीसी वेन्डर रजिस्ट्रेशन की प्रक्रिया ऑनलाईन वेबसाईट www.csidcmkt.in पर अनिवार्यतः पूर्ण करें।

S-33677/6

कार्यालय एवं दुकान हेतु स्थान उपलब्ध वेबसाईट www.csidcmkt.in देखे ।

Executive Director

ARSHIYA LIMITED CIN: L93000MH1981PLC024747

ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि

विरुद्ध मेसर्स साई अंश गोल्ड हाऊस प्रा. लिमिटेड आणि

मे. साई अंश गोल्ड हाऊस प्रा. लि. ए-३२, विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेट, पहिला मजला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३

येथे सुद्धा - आर.डी. देशमुख न्यू बिल्डिंग, गाळा क्र. २६, पटेल इंडस्ट्रियल इस्टेट प्रिमायसेस सीएचएस लि., एस.व्ही. रोड, दिहसर पोलीस स्टेशनसमोर, दहिसर (पूर्व), मुंबई ४०००६८

सूचना घ्यावी की, डीआरटी-III, मुंबई मध्ये प्रलंबित तुमच्या आणि वरील पक्षकारांच्या दरम्यानचा ओ.ए. ६३९/२०१४ हा सदर न्यायाधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे आणि सदर न्यायाधिकरणाच्या फाईलवर टी.ओ.ए. क्र. ७७२/२०१६ म्हणून नोंदणीकृत आहे. त्यामुळे तुम्हाला याद्वारे २८/०९/२०२२ रोजी दु. १२.०० वा. व्यक्तीशः किंवा रितसर माहिती असलेला विकलामार्फत प्रबंधक डीआरटी-।, मुंबई यांच्या समोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले जात आहेत सूचना घ्यावी की, येथे वरील नमूद दिवशी हजर राहण्यास तुम्ही कसूर केल्यास प्रक्रियेची तुमच्या गैरहजेरीत सूनावनी होवून निर्णय केला जाईल.

सदर **१७ ऑगस्ट २०२२ रोजी** माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले



कर्ज वसुली न्यायाधिकरण-। मुंबई

...अर्जदार

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, संभाव्य खरेदीदार यांना परिशिष्ट मिळकतीची विक्री करण्या इच्छुक असणारे परिशिष्ट मिळकतीसंदर्भातील सौ. रेणू मोहनलाल कुकरेजा, ज्यांचा पत्ता फ्लॅट क्र. १२, सी व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, स्थित आहे अहिंसा मार्ग, खार (पश्चिम), मुंबई - ४०००५२ येथे (यानंतर ''मालक'' उल्लेखावे) याच्या हक, नामाधिकार आणि हितसंबंधाची तपासणी आम्ही करत आहोत

कोणत्याही दावेदार व्यक्ती ज्यांना परिशिष्ट मिळकतीतील कोणताही हक, नामाधिकार, दावा, लाभ, हितसंबंध आणि/वा मागणी इ. विक्री स्वरूपात, अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसाहक, अत्यंदान, उत्तराधिकार, बक्षीस, निर्वाह, सुविधाधिकार, विश्वस्त, भाडे, उप-भाडे, परवाना, व्यवसाय, कब्जा, कुटुंब व्यवस्थापन/मांडणी, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा हुकूमनामा आणि/वा आदेश, कंत्राट/करार, भागीदारी, कोणतेही व्यवस्थापन वा अन्य स्वरूपात असल्यास, लिखित पद्धतीने कागदोपत्री पुराव्यासह **मुकेश जैन अँड** असोसिएट्स एलएलपी, वकील, ४०१-ई, ४ था मजला, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, बीकेसी टेलिफोन एक्स्चेंजच्या समोर, बांद्रा कुर्ला कॉप्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००९८ येथे (ई-मेलः advmukeshjain@gmail.com) सदर तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत सूचित करण्याची आवश्यकता आहे. कसूरवार ठरल्यास, अशा कोणत्याही व्यक्तींचा कोणताही वा सर्व दावे आणि/वा मागण्या असल्यास, मालकाच्या आणि तिच्या उत्तराधिकाराच्या नामाधिकारानुसार अधित्याग केल्याचे आणि सोडून

असे घोषित करण्यात येते की, मालकांनी पूर्वपारंपरिक प्रपत्रे अशी (१) बिल्डर अर्थात मेसर्स राम नरेन अँड कं. आणि मूळ खरेदीदार अर्थात सौ. लीला गोविंदराम वझीरदरम्यान करार आणि (२) मूळ खरेदीदार अर्थात सौ. लीला गोविंदराम वझीर आणि परिशिष्ट मिळकत खरेदी केलेले मालक सौ. सावित्री हिरालाल भारवानी आणि तिच्या मयत पतीदरम्यान करार त्यांच्या कब्जात नाही.

उपरोल्लिखित परिशिष्टः

सर्व की, फ्लॅट क्र. १२ हा ज्ञात इमारत सी व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या दुसऱ्या मजल्यावर, प्लॉट क्र. ए-६ हा मानेकजी हॉर्मसजी गझदर प्रायव्हेट स्किमचा, अहिंसा मार्ग (१४ ए रोड), खार (पश्चिम), मुंबई - ४०००५२ येथे, रचित जिमनीवर असा सीटीएस क्र. ई-२२८ (भाग) हा बांद्रा गावाचा, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत आणि सदर सोसायटीचे संपूर्ण सभासदस्यत्व हक्क प्रत्येकी रू. ५०/- च्या ५ (पाच) संपूर्ण भरणा केलेल्या समभागाकरिता शेअर प्रमाणपत्र क्र. १२ द्वारे असा विभिन्न क्र. ५६ ते ६० (दोन्ही मिळून)

स्थळ: मुंबई तारीखः २८/०८/२०२२ मुकेश जैन (वकील)

DONEAR

डॉनिअर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : L99999MH1987PLC042076 नोंदणीकृत कार्यालय : डॉनिअर हाऊस, ८ वा मजला, प्लॉट क्रमांक ए - ५०, रस्ता क्रमांक १,

एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३ दूरध्वनी क्रमांक : ०२२- ६८३४ ८९०० फॅक्स क्रमांक : ०२२ ६८३४ ८३१२ ; ईमेल आयडी : <u>investordonear.com</u> संकेतस्थळ <u>www.donear.com</u>

३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

गद्वारे सूचित करण्यात येते की, डॉनिअर इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'') यांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुध <mark>देनाक २१ सप्टेंबर २०२२ रोजी दपारी ३. ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसार)</mark> वव्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी ्री अन्य मान्यताप्राप्त टुक्काल्य मार्च्यमे (''ओएल्हीएम'') यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचतेत देण्या आलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१ २२ करिताचा वार्षिक अहवाल दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्या सभासदाचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरीज यांच्याकड कर ऑफ तारीस म्हणजेच शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी नोंदणीकृत आहेत. ही प्रक्रिया कॉपिरेट व्यवहार मंत्रालय तसेच सिक्युरिट अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेली परिपत्रके तसेच जारी केलेले दिशानिर्देश यांच्या अनुसार पूर्ण करण्यात आली आहे. वरील प्रमाणे नमूद केलेली कागदपत्रे कंपनीचे सकेतस्थळ www.donear.com /investor_तसेच स्टॉक एक्सचेंज यांची संकेतस्थळे म्हणजेच <u>www.nseindia.com</u> व <u>www.bseindia.com</u> तसेच इ मतदान सेचा पुरवठादार म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') यांचे संकेतस्थळ <u>https://www.evoting.nsdl</u>. om येथेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

असे सभासद ज्यांच्याकडे ई-मतदानासाठी निश्चित करण्यात आलेली कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार दिनांक सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीचे समभाग उपलब्ध आहेत असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्य्यां इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजाव शकतील आणि त्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यानई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील सूचनाच ासेच एनएसडीएल मतदान संकेतस्थळ <u>https://www.evoting.nsdl.com</u> येथे दिलेल्या सूचनांचा अवलंब करणे ावश्यक आहे

दूरस्थ ई-मतदान कालावधीला शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९. ०० वाजता भारतीय प्रमाण वेळे . समार पारंभ होईल आणि ही परकिय मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळे नसार संध्याकाळी ५ ारा तरा जारा जा वा राजिय नायाच्या व्यवस्था । १० बाजता संपुष्टात बेईल. त्यांनत दूस्थ ई-मतदान प्रारूप एनएसडीएल बांच्याकडूद मतदानासाठी बद करण्यात बेईल १भासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडवलात सभासदांच्या समभागांच्य प्रमाणावर अवलंबून असतील. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुवनेत नमूद केलेल्या विषयांवर वरील प्रमाणे नमूद केलेल्या तारखांना दूरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेल्या इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावू शकतात.

ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई–मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा ई–मतदान पद्धतीने मतदान करू शकणार नाहीत. ज्या व्यक्ती / आस्थापना ज्यांनी आपले ई–मेल तपशील कंपनीच्या दप्तरी नोंद् केलेले नाहीत आणि ज्यांच्याकडे ई– ज्याता / जांत्यांन्या जांचा जांचार इन्यार प्रस्तार करनाच्या पूर्तर नात् करारा नात्र करारा नात्र जांचा जांचार इ मतदानासात्री निश्चित करण्यात आलेलि कर ऑफ तारीख म्हण्यंच्या सूचना हमा क १४ सप्टेंबर २०२१ रोजी कंपनी समभाग उपलब्ध आहेत असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनांचा अवलंब करून तिदानामाती आवश्यक असलेला यज्ञ आयडी आणि पासवर्ड पाप्र करू शकतात. एनएसडीएल यांच्याशी ई-मेलच्य भाष्यमात्न evolingnsdl.co.in या परवावर संघर्ष साधून सर्दारत तपशील प्राप्त करू शकतात. भाग्न एवादी व्यक्ति वा आधीच एनएसडीएल यांच्याकडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वांचा उपयोग इ मतदानासाठी करू शकते

रस्थ इ मतदान पद्धती किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपस्थित राहण्याच्या संदर्भात कोणत्याह वरूपाच्या शंका असल्यास www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेर् फ्रिकेन्टली आस्वड क्रेश्चस्त तसेच समभागधारकांसाठी उपलब्ध असलेले ई-मतदान युवर मॅन्युअल यांचा संदर्भ घ्यावा किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधावा किंवा <u>evotingnsdl.co.ir</u> येथे विनंती पाठवावी. इ. मतदान सविधेच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास कपया ई-मेलच्या माध्यमातः evotingnsdl.co.in येथे संपर्क साधावा किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० येथे

. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी झालेल्या बैठकीत अंतिम लाभांश रु ०. २ – प्रति समभाग ज्याचे दर्शनी मृत्य रु २ आहे ची शिकारस वितोय वर्ष २०११ – २२ करिता केली आहे मात्र ती शिकारस वर्माच्या ३६ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेच्या अधीन आहे. कंपनीच्या ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग रेकॉर्ड तारीख म्हणजेच बधवार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीचे समभाग असतील अशा सभासदांना अंतिग रचाड कार्यक्ष रहान्य हुँचना हुँचान १५ हान्य १५ १६ वर्ष कर्मा अवस्थित करण्यात येते के स्थानी लाभारा उसार पानस्थिता जार लाभाश अदा करण्यात येणार आहे. कंपनीच्या समासदांना आवाहत करण्यात येते के त्यांनी लाभाशावादील टीडीएस आणि संबंधित अर्ज तसेच घोषणापत्र यांच्या संदर्भात कंपनीने दिलेल्या माहितीचा संदर्भ घ्यावा जी माहिती कंपनीचे संकेतस्थव ww.donear.com/investor येथे उपलब्ध आहे

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

स्थावर मिळकर्तीचे वर्णन

सह ज्ञात भार काही असल्यास

कमर्शिअल गोडाऊन क्र. २, स्थित

यावर बेसमेंट मजला, इमारत अवध

अपार्टमेंट नावे ज्ञात. प्लॉट क्र. ५४.

रामेश्वर कॉम्प्लेक्स जवळ, शिव गंगा

नगर, अंबरनाथ (पूर्व), तालूका

श्री. दीपक परमानंद मत्ता यांच्या

अंबरनाथ, जिल्हा ठाणे ४२१५०१

मालकीचे

बोलीदारांनी प्राधिकृत अधिकारी यांना दूर क्र. ० २२-६८४१२५०९ यावर संपर्क साधावा.

बैंक ऑफ़ बड़ौदा

Bank of Baroda

दिनांक : २६ ऑगस्ट २०२२ स्थळ : मुंबई

तपशिल खालीलप्रमाणेः

कर्जदार/ हमीदाराचे नाव

कर्जदार: मे. के. के. एजन्सी

श्री. दीपक परमानंद मटटा

आणि तिचे मालक -

पत्ता : गोडाऊन नंबर २.

तळघर, अवध अपार्टमेंट

रामेश्वर कॉम्प्लेक्स जवळ.

शिवाजी नगर, अंबरनाथ

श्री संतोष भीमप्पा गोपी

(पूर्व)-४२१५०१ **हमीदार: १)**

सचिन गुप्ता कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी

सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतदी सहवाचता सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकंस्टक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस ऑण्ड एन्फोर्समेंट

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/भारित असून जिचा कब्जा बँक ऑफ

बडोदा, तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे

आहे'' तत्त्वावर २८.०९.२०२२ रोजी विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकबाकी/राखीव किंमत/ई–लिलाव दिनांक आणि वेळ, इअर आणि बोली वाढवण्याच्या रकमेच

३१.०७.२०२२

रोजीसप्रमाणे

रु. ३०.८५ लाख

अधिक त्यावरील

लागू नसलेले

व्याज आणि अन्य

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित



जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, गाव पोयसरचा सी.टी.एस. क्र. ८०९/ए/१/१९ए/५(भाग) धारक मिळकतीचे मालक मे. नानाभॉय जीजीभॉय प्रा. लि. साठी घटीत कुळमुखत्यार मे. ठाकूर ब्रदर्स ऑग्रिकल्चरल फार्म हे डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स फॉर ग्रेटर मुंबई, २०३४ च्या रेग्युलेशन क्र. ३२ (४.२) च्या तरतुदीनुसार विकास हक्क प्रमाणपत्रांच्या स्वरूपात विकास हक्क हस्तांतर (टी.डी.आर.) च्या मंजुरीच्या ऐंवजी आणि रेग्युलेशन क्र. १७(१) च्या तरतुदींच्या ऐंवजी 'आर/एस' वॉर्डचा मंजुर विकास आराखडा २०३४ नुसार आरएसए१.२(रिटेल मार्केट सह वेंडिंग झोन) करिता आरक्षण/द्वारे बाधीत अशी येथील खालील दुसऱ्या परिशिष्टांत अधिक विशेषत: वर्णिलेली गाव पोयसरचा सी.टी.एस. क्र. ८०९/ए/१/१९ए/५(भाग) धारक सदर जिमनीवर बांधकाम करण्यासाठी येथील खालील पहिल्या परिशिष्टात अधिक विशेषत: वर्णिलेली जमीन भारमुक्त आणि खर्च मुक्त स्वरूपात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) डीसीपीआर २०३४ च्या रेग्युलेशन क्र. १७(१) टेबल क्र. ५, अ.क्र. ४१ च्या तरतुर्दीनुसार आरएसए१.२ (रिटेल मार्केट सह वेंडिंग झोन) ची बिल्टओ अमिनिटी स्वाधीन करण्यासाठी पुढे आले आहेत.

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्ती (ज्यामध्ये व्यक्ती, संस्था, कंपन्या, वैधानिक मंडळे किंवा अन्य कोणतीही प्राधीकरणे इ. समाविष्ट आहेत) ज्यांचा मालकी, विक्री, अदलाबदल, हस्तांतरण, भाडेपट्टा, पोट-पट्टा, गहाण, बक्षीस, कुळवहिवाट, लिव्ह अँड लायसन्स, विश्वस्त, वारसाहक, अंत्यदान, कब्जा, देखभाल, जंगमगहाण, प्रभार, धारणाधिकार, सुविधाधिकार, विवाद, कोणत्याही स्वरूपाचा तंटा च्या मार्गाने येथील खालील लिहिलेल्या परिशिष्टात नमुद सदर जमीन किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही हिस्सा, हक नामाधिकार, हितसंबंध, दावा, मागणी किंवा आक्षेप असल्यास किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे कोणतेही अधिकार किंवा हितसंबंध असल्यास अशा हेतुपुरस्सर दावा/आक्षेपांकरिता कागदोपत्री पुरावे किंवा न्यायालयीन आदेशसह सदर प्रसिध्दी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात लॉ ऑफिसरचे कार्यालय, लिगल डिपार्टमेंट, म्युनिसिपल हेड ऑफिस (ॲनेक्स बिल्डिंग), ३ रा मजला, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे निम्नस्वाक्षरीकारांना लेखी स्वरुपात कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, अन्यथा असा दावा किंवा मागणी सर्व हेत् आणि उद्देशांकरिता त्यागित केल्याचे मानण्यात

जर येथे वरील नमुद नुसार कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त झाला नाही तर बीएमसी असा कोणताही हेतुपुरस्सर दावा किंवा हितसंबंध जो सर्व हेतु आणि उद्देशंकरिता त्यागित केल्याचे मानून त्याच्या कोणत्याही संदर्भाशिवाय त्यांच्या स्वतःच्या गुणवत्तेवर टी.डी.आर. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करेल आणि बीएमसीवर बंधनकारक राहणार नाही.

वरील उल्लेखित पहिले परिशिष्ट: (बिल्टअप ॲमिनिटी)

(टीडीआर/डब्लूएस/आरएस-९४०)

'आर/एस' पालिका वॉर्डच्या मंजुर विकास आराखड्यामधील आरएसए१.२ (रिटेल मार्केट सह वेंडिंग झोन) करिता आरक्षण/द्वारे बाधीत मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा आणि नोंदणीतील पोयसरचा सी.टी.एस. ८०९/ए/१/१९ए/५(भाग) धारक सदर जमिनीवर बांधलेल्या अशा बिल्डिंग क्र. २ मधील बेसमेंट + तळ + २ रा बेसमेंट मजला समाविष्ट मोजमापित २५२८.२८ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र. आणि पुढील प्रमाणे सीमाबध्द:

पूर्वेला किंवा त्या दिशेने

: गाव पोयसरचा सी.टी.एस. क्र. ८०९/ए/१/१९/ए/१/५(भाग)

पश्चिमेला किंवा त्या दिशेने

: गाव पोयसरचा सी.टी.एस. क्र. ८०९/ए/१/१९/ए/१/३ आणि $\sqrt{\gamma}\sqrt{\gamma}$

दक्षिणेला किंवा त्या दिशेने

: गाव पोयसरचा सी.टी.एस. क्र. ८१८सी/१बी विद्यमान रस्ता

उत्तरेला किंवा त्या दिशेने

: गाव पोयसरचा सी.टी.एस. क्र. ८१८सी/१बी, विद्यमान रस्ता

वरील उल्लेखित दुसरे परिशिष्ट: (सदर जमीन)

(टीडीआर/डब्लूएस/आरएस-९४०)

आर/एस' पालिका वॉर्डच्या मंजुर विकास आराखड्यामधील आरएसए१.२ (रिटेल मार्केट सह वेंडिंग झोन) करिता आरक्षण/द्वारं बाधीत मोजमापित २५२५.०५ चौ.मी. किंवा तत्सम मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील पोयसरचा सी.टी.एस. क्र. ८०९/ए/१/१९ए/५(भाग) धारक आणि स्थित, वसलेली मोकळी जमीन किंवा मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग

आणि पढील प्रमाणे सीमाबध्दः पूर्वेला किंवा त्या दिशेने

: गाव पोयसरचा सी.टी.एस. क्र.

पश्चिमेला किंवा त्या दिशेने

८०९/ए/१/१९/ए/१/५(भाग): गाव पोयसरचा सी.टी.एस. क्र. ८०९/ए/१/१९/ए/१/३ आणि

दक्षिणेला किंवा त्या दिशेने

८०९/ए/१/१९ए/१/४ : गाव पोयसरचा सी.टी.एस. क्र. ८१८सी/१बी विद्यमान रस्ता

उत्तरेला किंवा त्या दिशेने

मुंबई मेट्रो पूर्व विभाग: एमएमईआर, १ला मजला, देवदर्शन इमारत, भांडुप (प), मुंबई ४०००७८

जोडपत्र IV-ए [नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदीन्वये]

स्थावर मिळकर्तीच्या विक्री करीता विक्री सूचना

(२) मिळकतीची इअर

३) बोली वाढविण्याची

(१) ह. २३,१४,०००.००

(२) रु. २,३१, ४००.००

(३) ह. २५,०००/-

रक्कम

दर: ०२२-६८४१२५०९. ईमेल - recovery.mmer@Banko

एकूण थकबाकी | ई-लिलावाची | (१) राखीव किंमत आणि

तारीख आणि

२८.०९.२०२३

दु. २.०० ते

सायं. ६.००

: गाव पोयसरचा सी.टी.एस. क्र. ८१८सी/१बी, विद्यमान रस्ता

सदर दिनांक २६ ऑगस्ट. २०२२.

सही/-(श्रीम. कोमल पंजाबी) ॲडव्होकेट ॲंड लॉ ऑफिसर बृहन्मुंबई महानगरपालिकासाठी

जसंअ/११८३/जाहीरात/२०२२-२३

थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा

कब्जाची

स्थिती

(सांपार्शिक

/ प्रत्यक्ष)

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी याद्वारे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील हे खालील अनसचीत विवरणीत मालमत्तेसंदर्भात श्री. केतन नवनीतलाल शाह व श्रीमती प्रीती केतन शाह यांच्या हक्कांची चौकशी करीत आहेत. कोणीही व्यक्ती/संस्था/संघटना/कंपनी यांचा सदर मालमत्तेमध्ये विक्री हस्तांतरण, बेट, विनिमय, गहाण, सीक्युरिटी, धारणाधिकार, भाडेकरार, न्यास, अनुज्ञप्ती, उत्तराधिकार प्रभार वा दाव्याच्या अंमलबजावणीअंतर्गत पूर्वक्रय अधिकार, जप्ती वा अन्य कोणत्याही स्वरूपातीत कोणताही हक्क, अधिकार व हितसंबंध असल्यास त्यांनी अशी हरकत / दावा अधोहस्ताक्षरितांना त्यांच कक्ष पत्ता ६ व ७, १ ला मजला, कामावाला चेंबर्स सीएचएस लि., सर पी एम रोड व पारसी बाजार स्ट्रीटचे जंक्शन, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे १५ दिवसांच्या आत त्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक दस्तावेजांसमवेत सूचित करावे अन्यथा माझे अशील हे मंजूर अटी व शर्तींनुसार कराराच्या पूर्ततेची प्रक्रिया करतील व पुढे असे समजण्यात येईल की असा कोणताही दावा /हक्क अस्तित्वात नाही व असे काही असल्यास ते अधित्यागित वा परित्यागित समजण्यात येतील.

वरील संदर्भित अनुसूची

कुमुद मॅन्शन को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चे शेअर प्रमाणपत्र क्र. १३ अंतर्गत विभिन्न क्र. ६१ ते ५ धारक प्रत्येकी रु. ५०/ – मूल्याचे पाच पूर्णत: प्रदानित शेअर्स तसेच

निवासी फ्लॅट क्र. ६०२, मोजमापित ७४९चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र वा जवळपास (बंद बाल्कनींसमवेत) ६ वा मजला, इमारतीचे नाव कुमुद मॅन्शन , सीएस नं. ३/६६१ (पार्ट) मलबार हिल विभाग धारक जिमनीवरी, फोर्जेट हिल रोड, ताडदेव, मुंबई - ४०० ०३६ या मालमत्तेतील सर्व लाभ हक्क, अधिकार व

एल आय एम लेजीट करिता, दीपेश यू. सिरोया (प्रोप्रायटर)

डब्ल्यु. एच. ब्रॅडी ॲड कं. लि.

सीआयएन: एल१७११०एमएच१९१३पीएलसी०००३६७ नों. कार्यालयः ब्रॅडी हाऊस, ४था मजला, १२/१४ वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर. क्र.: ०२२-२२०४८३६१-६५; फॅक्स क्र.: ०२२-२२०४१८५५

गद्वारे सूचना देण्यात येते की, डब्ल्यु. एच. ब्रॅडी अँड कं. लि. (कंपनी) च्या सभासदांची १०९ वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. १२.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ

एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२

वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनांत, कंपनी ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/आरटीए व डिपॉझिटरीजकडे नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एजीएमची सूचना व आ.व.२०२१–२२ साठीचा वार्षिक अहवाल पाठवणार आहे. ७६व्या एजीएमची सूचना आणि आ. व. २०२१–२२ साठीचा वार्षिक अहवाल कंपनी (www.whbrady.in) व बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) च्या वेबसाईटसवर सुद्धा उपलब्ध असेल. एजीएम सूचना सीडीएसएल (दूरस्थ ई-मतदान सुविधा आणि एजीएम दरम्यान ई-तदान प्रणाली, म्हणजेच www.evotingindia.com पूरविणारे एजेंसी) च्या वेबसाईट वर सुद्धा प्रकाशित केला जाईल. एजीएमला हजर राहून रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मतदानाची सविस्तर प्रक्रिया एजीएम च्या सूचनेत दिलेली आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणी की नाही त्यांना विनंती आहे की, कंपनीकडून इलेक्ट्रॉनिकली वेळोवळी वार्णिक अहवाल, सूचना, ई-सारखे सर्व दळणवळण प्राप्त करण्यासाठी सदर नोंदणी करावा.

यानसार, कंपनीकडील तपशील अद्ययावत करण्याकरिता खालील प्रक्रिया अनसरार्व

- नोंदवले नसतील त्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस, https://www.bigshareo केलेल्या चेक पानाला अपलोड करून उपलब्ध होईल.
- डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंद्वावेतः पृढे, सभासद डीपी डी/क्लायंट आयडी, भागधारकांचे नाव, पॅन मोबाईल क्र., ई-मेल आयडी सारखे तपशील पुरवून https://www.bigshareonline.com InvestorRegistration.aspx येथे कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस तात्पुरते नोंदवृ शकतात. हे स्पष्ट करण्यांत येते की, ई-मेल ॲड्रेस कायमचे नोंदवण्यासाठी सभासदांनी ते कृपय त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवावेत

डब्ल्यु. एच. ब्रॅडी अँड कं. लि

दिनांकः २६ ऑगस्ट, २०२२

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, आमच्या अशिलांनी खालील अनुसूचीमध्ये विस्तृतपणे विवरणीत व्यावसायिक जागेची (यापुढे सदर युनिट म्हणून उल्लेखित) सदर युनिटचे मालक श्री. परमीत सिंग करमसिंग यांच्याकडून खरेदी करण्याचे मान्य केले आहे. कोणाही व्यक्तीचा सदर युनिटविरोधात/वर/संदर्भात वारसा उत्तराधिकार, विक्री, विनिमय, भाडेकरार, अनुज्ञप्ती, न्यास, धारणाधिकार, देखभाल, सुविधाधिकार, ताबा, गहाण, जप्ती, अडथळा, गहाण, पभार, भेट, भार वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा, मागणी वा हरकत असल्यास त्यांनी त्यासंदर्भात सर्व सहाय्यक दस्तावेजांच्या पतीसमवेत अधोहस्ताक्षरितांना सदर सूचनेच्या पसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लिखित स्वरूपात सूचित करावे अन्यथा असा दावा,

व्यवहार पूर्ण करण्याची पक्रिया करतील. अनुसूची

मागणी वा हरकत अस्तित्वात नाही असे समजण्यात येईल किंवा ते

अधित्यागित व परित्यागित समजण्यात येतील व आमचे अशील सदर

व्यावसायिक जागा विवरण युनिट क्र. सी - ९, मोजमापित साधारण २९०० चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र, तळमजला, कोठारी वेअर हाऊस नं. ३ पीमायसेस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोोसायटी लिमिटेड, गट क्र. ५९/१ पार्ट, ५९/२१ पार्ट, ५९/१७, ५९/२८ पार्ट, ५९/२९ व ५९/२४, एस. व्ही. रोड, चितळसर मानपाडा, मनपा घर क्र. १८४, तालुका व जिल्हा ठाणे, ठाणे - ४०० ६०७ तसेच कोठारी वेअर हाऊस नं. ३ पीमायसेस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड,चे शेअर पमाणपत्र क्र. ९८ अंतर्गत विभिन्न क्र. ४८६ ते ४९० (दोन्ही समाविष्ट) धारक पत्येकी रु. ५०/- मूल्याचे ५ पूर्णत: पदानित शेअर्स.

दिनांक: २७ ऑगस्ट, २०२२

ठिकाण: ठाणे

मे. दिवेकर भागवत ॲन्ड कं. करिता वकील व सॉलिसिटर्स

पत्ता: २०२/२०३, २ रा मजला, मारुती मॅन्शन, १७, रघुनाथ दादाजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

मागणी सूचना

सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) च्य कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (सदर रूल्स) च्या नियम ३ (१) अन्वये. सदर ॲक्टच्या कला (३(१२) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **आयआयएफएल होम फायनान्स लि** (आयआयएफएल एचएफएल) (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात)च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जारं केलेल्या संबंधित मागणी सूचनेत नमुद्र केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर अंवरच्या कलम १३(२) अन्वयं मागणी सूचना जारी केली होती. वरील संबंधात, प्रदानाच्या तारखेपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपासून पुढील व्याजासह एकत्रित येथील खालील नमुद केलेली रक्कम सदर सूचनेच्या प्रसिष्दीपासून **६० दिवसांत** चुकती करण्यासाठी कर्जदारांना बाद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे कर्जदार, मागणी सूचना तारखेस थकवाकी रक्कम आणि कर्ज रकमेच्या परतफेडीसाठी देऊ केलेले तारण यांचा तपशिल खालीलप्रमाणे:-

	कर्जदार/जामीनदार	मागणी सूचनेची तारीख	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)			
	यांचे नाव	आणि रक्कम	चे ते सर्व भाग आणि विभाग धारक मिळकत: फ्लॅट क्र. ३०५.			
	श्री. भरत रामरूप विश्वकर्मा,	२४-ऑगस्ट-२०२२	३ रा मजला, इमारत क्र. ३, मोजमापित ४९८.७० चौ. फू. (चर्ट्ड क्षेत्र), विंग डी, अडोरे होम, गाव पाडघा, सारपाडा			
	सौ. मीरादेवी भरत विश्वकर्मा,	रु. २५,९१,०२२.००/-				
	जय संतोषी माँ पान बिडी शॉप	(रुपये पंचवीस लाख	जेनेसिस एमआयडीसी रोड, उमरोली पूर्व पालघर- ४०१४०४.			
	(प्रॉस्पेक्ट क्र.	एकाण्णव हजार बावीस मात्र)				
	आयएल१०१२४०१५)					
	श्री. मोहम्मद अरमान	२४-ऑगस्ट-२०२२	चे ते सर्व भाग आणि विभाग धारक मिळकत: फ्लॅट क्र. ३०२,			
	सौ. नूरबानो अरमान कुरेशी, अरमान	रु. १६,५८,६५६.००/-	मोजमापित २९.६३ चौ. मीटर्स (चटई क्षेत्र), ३ रा मजला, विंग			
	(प्रॉस्पेक्ट क्र.	(रुपये सोळा लाख अट्टावन्न	३ए, पॉरामॉनट इनक्लवे, इमारत क्र. ३ए आणि ३बी, माहिम,			
	आयएल१०१६११९८)	हजार सहाशे छप्पन मात्र)	पालघर (पश्चिम), महाराष्ट्र, भारत - ४०१४०४.			
- 1	श्री. विकास मिश्रा	२२-ऑगस्ट-२०२२	चे ते सर्व भाग आणि विभाग धारक मिळकत: गाव पास्तल,			
	सौ. सुषमा देवी	रु. १५,५५,५३५.००/-	तालुका पालघर, जिल्हा पालघर, महाराष्ट्र ४०१४०४ येथे स्थित			
	स्टार ग्रुप पॅकर्स आणि मृव्हर्स	(रुपये पंधरा लाख पंचावन्न	एस क्र. ६१/१/४/२, ठाकुर नगरी, ४ थ्या मजल्यावर, फ्लॅट			
	(प्रॉस्पेक्ट क्र.	हजार पाचशे पस्तीस मात्र)	क्र. ४१३, मोजमापित २६९.७४ चौ. फू. असलेल्या ठाकूर			
	आयएल१०१६५५४८)		नगरी, टाईप सी, इमारत क्र. ६ अपार्टमेंट अशा ज्ञात			
- 1			naconnella mai ultur			

जर वरीलप्रमाणे आयआयएफएल एचएफएल ला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, आयआयएफएल एचएफएल सर्वस्वी कर्जदारांर्च जोखीम, खर्च आणि परिणामांवर सदर अधिनियमाच्या कलम १३(४) वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल. पुढील तपशिलाकरिता कृपया शाखा कार्यालयात प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा :- आयआयएफएल हाऊस, इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग . फायनान्स लि., आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६∨, प्लॉट क्र. बी−२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागवं इस्टेट, ठाणे−४००६०४/ किंवा कॉर्पोरेट कार्यालयः आयआयएफएल टॉवर, प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-।∨, गुरुगाव, हरियाणा. ठिकाण: महाराष्ट्र, दिनांक: २७-०८-२०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करिता 🎒 बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

Annexure K ताबा नोटीस

ROSARB Branch उद्योग भवन इमारत, आयटीआय सिम्नल, सातपुर, नाशिक-४२२००७.

फोनः +91 253 2970592 । ईमेलः sarnas@bankofbaroda.co.in सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(१) सह वाचलेल्या परिशिष्ट IV नुसार

ज्याअर्थी खालील सही करणार बँक ऑफ बडौदा अधिकृत अधिकारी यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ कायदा आणि कलम १३(१२) अन्वये नियम ३ सह वाचता प्राप्त अधिकाराचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम २००२ नुसार दि. ०२/०८/२०१९ ला मागणी सूचना केली होती. कर्जदार श्री. अनुलकुमार अरूणप्रताप सिंग यांना नोटीसमध्ये नमूद केलेली कर्जाची रक्कम रू. २१,४१,७३४.७३/- (अक्षरी रुपये एकवीस लाख एक्केचाळीस हजार सातशे चौतीस व पैसे त्र्याहत्तर फक्त) त्यावरील पुढील व्याजासह नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांचे आत पेमेंट केल्याच्या तारखेपर्यंतचा खर्च, शुल्क आणि खर्च भरण्यास सांगितले

वरील रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि तमाम जनतेला सदरच्य नोटीसीद्वारे सूचित करण्यात येते की, खालील सही करणार अधिकृत अधिकारी यांनी कलम १३ च्या उपकलम (४) नियम ८ सह आणि कलम १४ वाचता खालील नमूद मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा २५ ऑगस्ट २०२२ रोजी घेतला आहे.

कर्जदार/जामिनदार/गहाणदार आणि तमाम जनतेला सूचित करणेत येते की, खालील मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार करू नयेत. केल्यास ते वरील थकीत रक्कम रू. २१,४१,७३४.७३/- (अक्षरी रुपये एकवीस लाख एक्केचाळीस हजार सातशे चौतीस व पैसे त्र्याहत्तर फक्त) त्यावरील पुढील व्याजासह कराराच्या दराने तसेच खर्च, शुल्क, देय तार्खेपर्यंतचे खर्च बँक ऑफ बडौदा, यांना देण्यास बांधील राहतील

सुरक्षित मालमत्तेची पुर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम् १३च्या उपकलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

– अचल मालमत्तेचा तपशील -स.नं.४९/१३, प्लॉट नं.१+२३, ऑलिव्ह ट्री हाऊस नं.२, साती आसरा मंदीराजवळ लोणकर मळा, जय भवानी रोड, देवळाली शिवार, नाशिकरोड, नाशिक.

चतुःसिमा - पुर्वेस- मार्जिनल स्पेस व ६ मी. रोड, पश्चिमेस- न बांधलेले क्षेत्र, उत्तरेस – रो हाऊस नं.१**, दक्षिणेस**– रो हाऊस नं.३ व सर्व्हे नं. ४९/१६

दिनांक : २५.०८.२०२२ ठिकाण : नाशिक

(मालकः **अतुलकुमार अरूणप्रताप सिंग**)

अधिकृत अधिकारी

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, संभाव्य खरेदीदार यांना परिशिष्ट मिळकतीची विक्री करण्यास इच्छुक असणारे परिशिष्ट मिळकतीसंदर्भातील सौ. रेणू मोहनलाल कुकरेजा आणि **श्री. रवी मोहनलाल कुकरेजा** ज्यांचा पत्ता फ्लॅट क्र. १३, सी व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, स्थित आहे अहिंसा मार्ग, खार (पश्चिम), मुंबई -४०००५२ येथे (यानंतर ''मालक'' उल्लेखावे) याच्या हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाची तपासणी आम्ही करत आहोत.

कोणत्याही दावेदार व्यक्ती ज्यांना परिशिष्ट मिळकतीतील कोणताही हक्क, नामाधिकार, दावा, लाभ, हितसंबंध आणि/वा मागणी इ. विक्री स्वरूपात, अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसाहक्क, अत्यंदान, उत्तराधिकार, बक्षीस, निर्वाह, सुविधाधिकार, विश्वस्त, भाडे, उप-भाडे, परवाना व्यवसाय, कब्जा, कुटुंब व्यवस्थापन/मांडणी, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा हुकूमनामा आणि/वा आदेश, कंत्राट/करार, भागीदारी, कोणतेही व्यवस्थापन वा अन्य . स्वरूपात असल्यास, लिखित पद्धतीने कागदोपत्री पुराव्यासह **मुकेश जैन अँड** असोसिएट्स एलएलपी, वकील, ४०१-ई, ४ था मजला, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, बीकेसी टेलिफोन एक्स्चेंजच्या समोर, बांद्रा कुर्ला कॉप्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००९८ येथे (ई-मेलः advmukeshjain@gmail.com) सदर तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत सूचित करण्याची आवश्यकता आहे. कसूरवार ठरल्यास, अशा कोणत्याही व्यक्तींचा कोणताही वा सर्व दावे आणि/वा मागण्या असल्यास, मालकाच्या आणि तिच्या उत्तराधिकाराच्या नामाधिकारानुसार अधित्याग केल्याचे आणि सोडून

असे घोषित करण्यात येते की, मालकांनी पूर्वपारंपरिक प्रपत्रे अशी (१) बिल्डर अर्थात मेसर्स राम नरेन अँड कं. आणि मूळ खरेदीदार अर्थात श्री. जमीतराम मेथुराम सुकेजा, २) जी. एम. भाटीया आणि ३) श्री. जी. एम. भाटीया आणि श्रीम. मोतन एम. टीकीयानी अशा तीन पूर्वीचा करार त्यांच्या कब्जात नाही.

उपरोल्लिखित परिशिष्टः

सर्व की, फ्लॅट क्र. १३, मोजमापित ४८ चौ.मी. हा ज्ञात इमारत सी व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या दुसऱ्या मजल्यावर, प्लॉट क्र. ए-६ हा मानेकजी हॉर्मसजी गझदर प्रायव्हेट स्किमचा, अहिंसा मार्ग (१४ ए रोड), खार (पश्चिम), मुंबई - ४०००५२ येथे, रचित जिमनीवर असा सीटीएस क्र. ई-२२८ (भाग) हा बांद्रा गावाचा, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत आणि सदर सोसायटीचे संपूर्ण सभासदस्यत्व हक्क प्रत्येकी रू. ५०/- च्या ५ (पाच) संपूर्ण भरणा केलेल्या समभागाकरिता शेअर प्रमाणपत्र क्र. १३ द्वारे असा विभिन्न क्र. ६१ ते ६५ (दोन्ही मिळून)

तारीखः २८/०८/२०२२

ऑलकार्गा लॉजिस्टिक्स लिमिटेड

सही / -

मुकेश जैन (वकील)

all Cargo logistics ltd

(सीआयएन: एल६३०१०एमएच१२००४पीएलसी०७३५०८) नोंदणीकत कार्यालय: ६ वा मजला, ऑलकार्गो हाउस, सीएसटी रोड.

कालिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०० ००८ दूरध्वनी: +९१ २२ ६६७९८१०० वेबसाइट: www.allcargologistics.com

इमेल: investor.relations@allcargologistics.com व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ अन्य दृकश्राव्य माध्यमांमार्फत घेण्यात येणाऱ्या कंपनीच्या २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधातील माहिती ती कंपन्या अधिनियम, २०१३ (''कायदा'') च्या लागु असणा

भाखून दिलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर्स रिक्कायरमेंटस). विनियमन, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयद्वारे जारी केलेल्या दिनांकित ०५ मे. २०२२ चे परिपत्रक ('[']ए**मसीए परिपत्रके''**) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे जारी केलेल्या दिनांकित १३ मे, २०२२ चे परिपत्रक ('**'सेबी परिपत्रक'**') च्या अनुषंगाने एजीएमच्या दिनांकित १० ऑगस्ट, २०२२ च्या नोटीसमध्ये माहिती दिल्याप्रमाणे कामकाज करण्यासाठी कंपनीची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), एका सामायिक ठिकाणी सभासदांच्या उपस्थितीविना, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग(''व्हीसी'')/अन्य दृकश्राव्य माध्यमांमा ''ओएव्हीएम'') मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी २.३० (भाप्रवे) वाजता घेण्यात येईल. एजीएमचे मानीव ठिकाण कंपनीचे नोंटणीकत कार्यालय म्हणजेच. ६ व्या मजला. ऑलकार्गो हाऊस. सीएसटी रोड. कालिना सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०९८ असेल.

रमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकाचे अनुपालन करून, आर्थिक वर्ष २०२१-२०२२ साठी कंपनीच्या वार्षिक अहवालामह एजीएमच्या नोटीसच्या पती ज्या सभामदांचे इमेल पत्ता कंपनीकडे /डिपॉझीटरी पार्टिसिपन्ट(स) कडे नोंदलेले आहेत त्यांना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात येतील. एजीएमची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०२१-२०२२ साठी कंपनीचा आर्थिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.allcargologistics.com वर, नॅशनल सिक्युरिटीज् डिजॉझीटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्स्चेंच म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या vww.nseindia.com वेबसाइटवर सुद्धा उपलब्ध आहेत. सभासद एजीएमला व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राह शकतील किंवा http://www.evoting.nsdl.com येथे एजीएमचा लाइव्ह वेबकास्ट पाह शकतील. न्हींसी/ओएव्हीएम सुविधा मार्फत उपस्थित राहणाऱ्या सभासदांची अधिनियमाच्या कलम १०३ खाली गणसंख्येल मान्यता देण्याच्या हेत्साठी गणना केली जाईल. एजीएममध्ये मतदानाची पद्धत:

. सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्याप्रमाणे कामकाजावर त्यांचे मत नोंदवण्यासाठी रिमोट इ-व्होटिंग किंवा . इव्होटिंगमार्फत संधि असेल डिमटेरियलाइझड पद्धतीमध्ये. प्रत्यक्ष पद्धतीमध्ये भाग धारण करणाऱ्या आणि ज्या सभासदांनी त्यांचे इमेल पत्ता

पुरवलेले नाहीत त्यांच्याद्वारे इ-व्होटिंगची पद्धत एजीम बोलावणाऱ्या सूचनेमध्ये एजीएम दरम्यान रिमोट इ-व्होटिंग . किंवा इ-व्होटिंगसाठी सविस्तर निर्देशासह पुरवलेली आहे पॅन आणि केवायसी तपशील नोंदवण्याची / अद्यावत करण्याची पद्धत सभासदांना त्यांचे नाव, पोस्ट पत्ता, ई-मेल पत्ता, टेलिफोन/मोबाईल क्रमांके. पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन)

फायनान्शियल सिस्टिम कोड''), इ. संबंधित बदल, काही असल्यास, कळविण्याची विनंती आहे. ए: इलेक्ट्रॉनिक पध्दतीने धारक शेअर्सकरिता: डीपी कडे. बी: प्रत्यक्षरित्या धारक शेअर्सकरिता: दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१ रोजीचा सेबी परिपत्र क्र सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी_आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ ला

आदेश, नामनिर्देशन, कुळमुखत्यारपत्र, बँक तपशील जसे की बँकेची नाव आणि शाखा तपशील, बँक खाते

क्रमांक, एमआयसीआर कोड (''मॅग्नेटीक इंक कॅरेक्टर रिकोगनीशन''), आयएफएससी (''इंडियन

अनुसरून संबंधित पुरावे अणि इतर प्रपत्र सह विहित प्रपत्र आयएसआर-। ■ डिमटेरियलाइझड् पद्भतीत भाग धारण करणाऱ्या सभासदांना संबंधित डिपॉझीटरी पार्टिसिपन्ट(स) कडे त्यांचे इमेल पत्ते नोंदवण्याची /अद्यावत करण्याची विनंती केली जात आहे लाभांशाचे प्रदान

 फायनान्स अधिनियम, २०२० च्या अनुषंगाने, एप्रिल १, २०२० पासून प्रभावाने लाभांश सभासदांच्या हाती करपात्र असेल आणि कंपनीला प्राप्तीकर अधिनियम, १९६१ (आयटी अँक्ट) मध्ये विहीत केलेल्या दराने सभासदांना प्रदान केलेल्या लाभांशातून स्रोतातून कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे टीडीएस आवश्यकतांच्या अनुपालनासाठी, सभासदांना त्यांच्या डिपॉझीटरी पार्टिसिपन्ट(स) कडे त्यांची निवासी स्थिती, पॅन, आयटी अँक्टनुसार प्रवर्ग किंवा भाग प्रत्यक्ष स्वरुपात धारण केले असतील तर, कंपनीकडे कागदपत्रे secretarialdesk@allcargologistics.com वर इ-मेलमार्फत पाठवून पूर्ण करण्याची आणि/किंवा अद्यावत करण्याची विनंती केली जात आहे.

म्हणून कंपनीने कायदेशीर पॅन धारक निवसी शेअर धारकांना १०% ने किंवा पॅन नसलेले/बेकायदेशीर असलेल्या २०% ने आणि अनिवासी भागधारकांना डिपॉझिटरीज् कडून कंपनीचे आर अँड टी एजंटद्वारे प्राप्त माहितीच्या आधारावर लागू असल्यास मल्टीलंटिरेल इन्स्टुमेंटस् सहवाचता आयकर अधिनियम किंवा टॅक्स ट्रीटी अंतर्गत विहित केलेल्यानुसार प्रभार आणि कर सहित लागू दराने आ.व. २०२१-२२ करिता अंतरिल लाभाः प्रदानाच्यावेळी टीडीएस वजा केली.

रिमोट इ-व्होटिंग कालावधी शक्रवार. १६ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९.०० (भाप्रवे) वाजता सरू होतो आणि सोमवार, सप्टेंबर १९, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० (भाप्रवे) वाजता समाप्त होतो. त्यानंतर नएसडीएलद्वारे रिमोट व्होटिंग सभासदांसाठी अक्षम करण्यात येईल आणि सभासदांना त्यानंतर रिमोट इ-व्होटिंग मार्फत मतदान करू दिले जाणार नाही.

वरील माहिती कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहिती आणि फायद्यासाठी जारी करण्यात आली आहे आणि ती एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे अनुपालन करणारी आहे.

ही सूचना कंपनीची वेबसाइट www.allcargologistics.com येथे आणि स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टाक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com येथे ही उपलब्ध लाभांश आणि केवायसी अद्यावत च्या संदर्भात कोणत्याही चौकशीसाठी सभासद कंपनीच्या आर ॲण्ड टी एजेंट

खाली नमद केलेल्या पत्त्यावर संपर्क करू शकतील मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००८३.

कॅक्स: ०२२-४९१८६०६० इमेल आयडी: rnt.helpdesk@linkintime.co.in

दरध्वनी क्र. ०२२-४९१८६०००

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड करित देवानंद मोजीद्रा

तारीख: २६ ऑगस्ट, २०२२ कंपनी सेक्रेटरी

दिनांक: २७.०८.२०२२ ठिकाण: मुंबई

बँक ऑफ बडोटा प्राधिकृत अधिकारी

मिळकतीच्या

निरिक्षणाची तारिख

संपर्क व्यक्ती

28.08.2022

दु. २.०० ते सायं.

8.00

संपर्क व्यक्ती

श्री. डोले नामेश्व

७००५२५९७२३

वेबसाईटः www.whbrady.in ईमेल आयडी: bradys@mtnl.net.in भागाधारकांना सचना

कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता होईल

२०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे २०२२ रोजी च्या जनरल सर्क्युलर क्र. अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ २१/२०२१ आणि ०२/२०२२ (एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेली १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि १३ मे, २०२२ दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी, सीआयआर/पी/२०२१/११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६३ (सेबी सर्क्युलर) द्वारा सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यास गरवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, एमसीए सर्क्युलर्स व कंपनी अधिनियम, २०१३ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या संबंधित तरतटींच्य अनुपालनांत कंपनीचे सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत १०९ व्या एजीएमला हजर राहन सहभागी होउ

प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणाऱ्या ज्या सभासदांनी कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल ॲडेसेस् InvestorRegistration.aspx येथे ड्रॉप बॉक्स मधून कंपनीचे नाव निवडून, फोलिओ क्रमांक प्रमाणपत्र क्रमांक, भागधारकांचे नाव, पॅन, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी सारखे तपशील परवन तसेच शेअर प्रमाणपत्र व पॅन कार्डची प्रतिमा पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबी पर्यंत) मध्ये अपलोड करून नोंद्वावेत. प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी बँक तपशील नोंदवण्यासाठीची सुविधा देखील https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx येथे बँक खाते क्र., बँकेचे नाव, आयएफएससी कोड व सारखे तपशील पुरवून तसेच पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबी पर्यंत) मध्ये रितसर स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्रासह स्व-साक्षांकित रद्द

डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कपया त्यांचे ई-मेल ॲडेसेस त्यांच्या संबंधित संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००१७४७९६)